



तुशर उगले

कीड-रोग आणि तण नियंत्रण विशेषांक



गुरुवार,
२९ जुलै २०२१


टुटा अंबसोल्युटा या नागअळीचा प्रादुर्भाव काही वर्षांपूर्वी पुणे व नगर जिल्ह्यातील जुन्नर, मंचर, ओरूर, अकोले, संगमनेर या उन्हाळी टोमॅटो भागापुरता मर्यादित होता. मागील वर्षापासून नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सर्व पृथ्यांत तो प्रामुख्याने आढळून येत आहे. या हंगामात ३० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान या किडीमुळे झाले आहे. नियंत्रणाचे एकात्मिक तसेच सामूहिक उपाय करून या किडीला नियंत्रणात ठेवणे शक्य होईल.



अति प्रादुर्भावग्रस्त झालेली पाने.



करपल्यासारखी पानांची अवस्था.



टुटा अळीचा फळांवर प्रादुर्भाव.

टोमॅटो पिकातील नवी समस्या : टुटा अंबसोल्युटा नागअळी

टुटा अंबसोल्युटा ही कीड महाराष्ट्रातील टोमॅटो विकात नवी समस्या झाली आहे. या किडीचे मूळस्थान दक्षिण अमेरिकेतील पेळ देश आहे. तेथून ती युरोप, आफ्रिका व आशिया खंडांमध्ये प्रसारित झाली. भारतातील सर्वप्रथम २०१४ मध्ये पुणे भागात आढळली. किडीचे शारीय नाव टुटा अंबसोल्युटा (*Tuta absoluta*) असून ती साउथ अमेरिकन टोमॅटो लीफमायनर किंवा टोमॅटो पिनकर्व नावाने देखील ओळखली जाते. आतापर्यंत प्रामुख्याने उन्हाळी हंगामात प्रादुर्भाव करताना ती आढळत असे. परंतु मारील वर्षापासून नोव्हेंबरपासून तर जुलैपर्यंत प्रादुर्भाव जाणवत आहे. या हंगामात पाऊस उशिरा आल्यामुळे ती खरीप टोमॅटोत प्रादुर्भाव करताना आढळत आहे. या हंगामात आले जीवनचक्र पूर्ण करण्यास यशस्वी झाल्यास वर्षभर ती मोठी समस्या बनू शकते.

जीवनक्रम

अंडी अवस्था : नर-मादीचे मिळन झाल्यावर मादी कोवळ्या पानांच्या खाली तसेच कोवळ्या शेंड्यावर,

फांटीवर, फळांच्या देटाजवल पांढरी पिवळसर अंडी घालते. पूर्ण वाढ झालेली मादी कार्यकाळात २३० ते २६० पर्यंत अंडी घालू शकते. अंडी दुघाळ, अतिशय बारीक असून डोळ्याने सहज दिसत नाहीत. अंडयांतून ४ ते ५ दिवसांत पांढर्या रांगाच्या व काळ्या रांगाचे डोके असलेल्या अव्या बाहेर पडतात.

अळी अवस्था : अळी अंडयातून बाहेर येताच लोग्या पानात प्रवेश करते. ही अवस्था ९ ते १४ दिवसांची असते. सुरुवातीला अळी पानांचे नुकसान अधिक प्रमाणात करते. पानांच्या पापुद्यात राहून आतील हरितद्रव्ये खाते. नंतरच्या अवस्थेत फळमध्ये घुसून नुकसान करते.

कोवाचवस्था : पूर्ण वाढ झालेल्या अळीच्या पाठीवर गुलाबी रांगी छाता येते. बन्याच वेळेस अळी फळ किंवा पानांचे नुकसान अधिक प्रमाणात करते. अशी अळी पानांमध्ये किंवा जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. फळांतही जाळी तयार करून कोष तयार होतात. कोष तपकिरी असतात. ही अवस्था ६ ते १२ दिवसांत पूर्ण होते. उण्या घटत वातावरणात कोषावस्था लवकर पूर्ण होउन्न प्रौढवस्था येण्यास अनुकूल असते. थंडीत कोषावस्था कालावधी लांबू शकते.

पंतग अवस्था : पंतग तपकिरी रांगाचे असून ५ ते ६ मिनी. आकाराचे असतात. ते ६ ते ८ दिवस जगतात. एका वर्षात किडीच्या १२ ते १४ पिढ्या पूर्ण होतात. एका जीवनक्रम पूर्ण होण्यास सुमारे २१ ते २७ दिवस लागतात. थंडीत हा कालावधी ४० ते ४५ दिवसांपर्यंत वाढू शकते. पंतग आकाराने लहान असतात. त्यामुळे आगदी सहज पानांच्या पाठीमारे लपूत बसतात. अन्य पंतगवारीय किडीप्रमाणे प्रौढावस्था रांगीच्या वेळेस जास्त कार्यक्षम असते.

यजमान पिके : टोमॅटो. तसेच टोमॅटो कुळातील वांगी, बटाटा.

प्रादुर्भावाबाबत...

अळी अवस्था नुकसानकारक असते. सुरुवातीला



सोलर ट्रॅपचा वापर.

अळी नागअळीप्रमाणे पानांचे नुकसान करते. त्यामुळे पानावर पांढरट तपकिरी, अनियमित चहे तयार होतात. काही प्रमाणात शेंड्यातील पाने गोळा होतात. शेंडे पोखरुन अळी आत घुसते. शेंडे करपल्यासारखे दिसू लागतात. कोवळ्या फांद्यामध्ये आणि फळमध्ये प्रवेश करून नुकसान करते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत फळांत घुसून नुकसान करते. मोठ्या फळांचेही नुकसान करते. कच्याचे फळांवर लहान आकाराचे छिद्र असेहे हे अळीचे लक्षण आहे. पिकलेल्या फळांमध्ये हे छिद्र पिवळ्या रिंगामुळे लवकर लक्षात येते. अशा फळांची प्रत घसरते. त्यातून रस बाहेर येऊन फळ सडते.

प्रादुर्भाव वाढण्याची कारणे

- ▶ बदलत्या हवामानामुळे तसेच संकरित जारीमुळे वर्षभर टोमॅटोची लागवड
- ▶ दूवरून भालाची वाहतूक होते.
- ▶ दूवरील नर्सीरीमधून रोपाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. रोपाचार्फारी अंडी तसेच सुरुवातीची अळी अवस्था यांचा प्रसार होते.
- ▶ सुरुवातीच्या काळात नागअळी म्हणून प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष होते. कृपा सदृश लक्षणे दिसू लागताच शेंडीची बुरीनाशक फवारीला करतात. त्यामुळे कोड सुरुवातीच्या अवस्थेत दुर्लक्षित राहते. टोमॅटोचे दर घसरल्यास पिकाकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे कोड नियंत्रणाबाबर जाते. परिसरातील टोमॅटो पिकात प्रादुर्भाव वाढतो.

एकात्मिक उपाय

लागवड करण्याच्या गावांमध्ये सामूहिक स्तरावर प्रयत्न केल्यास नियंत्रण प्रभावी मिळवणे शक्य होईल. रोपवाटिका व्यवस्थापासून इन्सेप्ट नेट'मध्ये रोपांची निर्मिती करावी. खुली रोपवाटिका बनवणे टाळावे. वस्त्रपतिजन्यून कीटकांकांची प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. कामांचं, विकट व प्रकाश काळावधी यांचा वापर करून रोपांमध्ये होणारा प्रसार थावतावा येईल. नर्सीरीचा आजूबाजूला किडीची यजमान पिके असल्यास दरवाजाची उघड झाप नियंत्रित ठेवावी. शक्य झाल्यास नर्सीरीच्या दरवाजामध्ये हवेच्या झालताचा वापर करून बाहेलून होणारा कीटकांका संसर्ग टाळता येईल.

सापल्यांचा वापर

- ▶ कामांचं सापळे (डेल्टा वा वोटा ट्रॅप) एकरी १० प्रमाणात लावावे. यात टुटा अळीचे ल्यूप लावावेत. ते नियमितपणे ३० ते ४५ दिवसांनी बदलवेत. ल्यूप हाताळताना हाताला उग्र वास असणारे घटक लागवेले नसावे. उदा. सैनेटायझर, फेट्रोल, डिजेल, रॉकल, परप्पम, कादा-लम्पून. अन्यथा

त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

▶ रात्रीच्या वेळेस प्रकाश सापळे एकरी १ ते २ लावावेत सध्या सोरचलित सापळे उपलब्ध आहेत. त्याचाही वापर करता येऊ शकतो.

कामांचं तसेच प्रकाश सापळे लावावेता आजूबाजूला पिवळ्या विकट कृपा सापळे लावावेता आठकणारे त्याच्या अवस्थेत राहते. टोमॅटोचे दर घसरल्यास पिकाकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे कोड नियंत्रणाबाबर जाते. परिसरातील टोमॅटो पिकात प्रादुर्भाव वाढतो.

▶ एका कामांचं सापल्यास पिकट कृपा सापळे लावावेता आठकणारे त्याच्या अवस्थेत राहते. टोमॅटोचे दर घसरल्यास पिकटकृपा सापळे लावावेता आहे.

जैविक घटकांचा वापर

द्रायकोग्रामा या अंडे परोपकीजी भिन्नकीटकाचा वापर करून अळी अवस्था नष्ट करता येऊ शकते. बैसिलस थरिन्जेनेसिस, मेटाहायड्रिम अनिसोली, बिल्वरीया बैरीयाना यांपैकी जैविक कीटकांकाशकाचा आलेलून पालटून वापर करावा. करंज व निमाड्यारित जैविक उत्पादनांच्या वापरानंतर अंडी घालप्प्याच्या नेसर्गिक क्रियेत अडथळावा येते.



{

गुरुवार,
२९ जुलै २०२१

आय. MAHMAR/2005/RNI No.14922 रज. नं. PCW/081/2021-2023

टोमेंटो पिकातील नवी समस्या टुटा अंबसोल्युटा नागअळी

► पान ७ वरून

या फ्वारण्यांचे परिणाम या हंगामात चांगले दिसून आले आहेत

रासायनिक उपाय

बंगळूर येथील भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार खालील कीडनाशकांचा वापर करता येणे शक्य आहे.

प्रमाण प्रति १० लिटर पाणी.

(नॅपसॅक पंपासाठीचे)

१. कलोरअंटॅनीलीप्रोल (१८.५ एस सी) ३ मिलि
२. स्पिनोसॅड (४५ एससी) २.५ मिलि
३. इंडोकझाकार्ब (१४.५ एससी) १० मिलि
४. फ्लुर्बेंडायअमाईड (४८ एससी) २.५ मिलि

घ्यावयाची काळजी

किडीचे जीवनचक्र अतिशय कमी कालावधीत म्हणजे १८ ते २२ दिवसांत पूर्ण होते. त्यामुळे कीटकनाशकांचा अळीअवस्थेत वापर जास्त प्रमाणात केल्यास प्रतिकारक शक्ती तयार होऊन कीड नियंत्रणाबाहेर जाप्याची शक्यता असते. यासाठी फ्वारणीत वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा वापर करावा. रासायनिक कीडनाशकांच्या वापरामध्ये लेबल क्लेमची तांत्रिक अडवण येऊ शकते. अन्य पतंगवर्गाची किर्डीसाठी असलेल्या लेबल क्लेम आधारे नियोजन शक्य आहे.

येत्या हंगामात घ्यावयाची काळजी

- रोपवाटिका नियंत्रित वातावरणात असली. रोपे व मालाची वाहतूक प्रादुर्भावप्रस्त भागातून नियंत्रित असावी.
- मल्विंग ऐपर, इस्सेक्ट नेटचा वापर करावा.
- सुरुवातीच्या काळात प्रादुर्भावप्रस्त पाने, फळे व फांद्या नष्ट कराव्यात.
- खूप प्रादुर्भाव असलेल्या भागात नव्याने टोमेंटो घेणे टाळावे. फेरपालट टोमेंटो, वारी व बटाटा या व्यतिरिक्त पिके घेऊन करावी.
- हंगाम संपल्यानंतर पीक अवशेष नष्ट करावेत. जुन्या पिकाचे अवशेष बांधाव किंवा शेताच्या बाजूला टाकणे टाळावे. शेताची नांगरट करून खाली पडलेली फळे, जमिनीतील कोषावस्था नष्ट करावी.
- पुढील हंगामात या फळांच्या वियांद्वारे रोप तयार होते. त्यावर प्रादुर्भाव लेच सुरु होतो. त्यामुळे टोमेंटो नंतरच्या पिकामध्ये उगवलेल्या टोमेंटो रोपांची विल्हेवाट लवकर लावावी.
- वियाणे विक्रीते, कंपन्या, नर्सरी व्यावसायिक, बाजार समिती, खरेदीदार, व्यापारी अशा घटकांच्या माध्यमातून जागृती करावी.

तुषार उगाले, ८२७५२७३६६८

(लेखक के. के. वाघ कृषी महाविद्यालय,

नाशिक येथे सहायक प्राध्यापक आहेत (कीटकशास्त्र विभाग) आहेत.)